

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम,
१९४८ अंतर्गतच्या नियम, १९६१ मधील
आस्थापनेची नोंदणी दाखल्याचे
नुतनीकरण एक दिवसात देण्यासंदर्भात
अंमलबजावणी करणेबाबतची कार्यपद्धती.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
शासन शुद्धीपत्रक क्र. एमएसए-११/२०१४/प्र.क्र.२७१/काम-१०,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २५/१०/२०१७.

वाचा:- १. शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक-एमएसए-११/२०१४/प्र.क्र.२७१/
काम-१०, दिनांक २८.०६.२०१७.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, १९४८ अंतर्गतच्या नियम, १९६१ मधील आस्थापनेची नोंदणी दाखला व नुतनीकरण १ दिवसात देण्यासंदर्भात अंमलबजावणी करणेबाबतची कार्यपद्धती उपरोक्त शासन निर्णयान्वये विषद करण्यात आली आहे. या संदर्भात सदर कार्यपद्धतीत काही सुधारणा / खुलासा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शुद्धीपत्रक :-

नव्याने आस्थापना नोंदणी करण्याकरिता अपलोड करावयाच्या अभिलेखात मुद्दा क्र.अ (२) व ब(२) मध्ये "अर्जदाराने आधारकार्ड आणि पॅनकार्ड यांची स्वयं साक्षांकित छायांकित प्रत" या ऐवजी "आधारकार्ड किंवा पॅनकार्ड यांची स्वयंसाक्षांकित छायांकित प्रत" अशी सुधारणा करण्यात येत आहे.

तसेच उक्त शासन निर्णयाच्या (क) येथे नमूद परिच्छेदासंदर्भात खुलासा करण्यात येत आहे कि, जे अर्ज विहित शुल्कासह व आवश्यक त्या अभिलेखांसह सर्व बाबतीत परिपूर्ण आहेत असे अर्ज एक दिवसाच्या कालावधीत सदर आस्थापनेची प्रत्यक्ष तपासणी न करता मंजूर करण्यात यावेत. तसेच तदनंतर संबंधित निरीक्षकास कागदपत्र व स्थळ तपासणीची आवश्यकता वाटल्यास त्यांनी ३० दिवसाच्या कालावधीमध्ये सदर आस्थापनेची प्रत्यक्ष तपासणी करून पुढील कार्यवाही अधिनियमातील तरतुदीनुसार करावी.

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २०१७१०२५१७३६३१९०१० असा आहे. हे शुद्धीपत्रक डीजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सं.क.गुप्ते)

अवर सचिव

प्रत:-

१. मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
२. मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
३. प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक.
४. कामगार आयुक्त, मुंबई
५. आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
६. मुख्य दुकाने निरीक्षक, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
७. कामगार आयुक्त, मुंबई यांच्याद्वारे सर्व क्षेत्रिय कार्यालयांना अग्रेषित.
८. निवडनस्ती.